



मानसिक स्वास्थ्याकरिता शिक्षण (Education for Mental Health)

प्रा . जाधव अनिल महादेव

पदमश्री डॉ .डी .वाय .पाटील

शिक्षणशास्त्र महाविद्यालय [आकुर्डी] पुणे ४४.

प्रस्तावना

मानसिक स्वास्थ्य ही संकल्पना मानसिक आरग्य या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे . मानसिक स्वास्थ्य हा संकल्पनेत शारीरिक [मानसिक] भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्याच्या अंगांचा विचार केला आहे . मानसिक स्वास्थ्य म्हणजे मनाचा समतज्ज्ञ गऱ्बून आपल्या क्षमतांचा जास्तीतजास्त वापर करून शारीरिक व्याधी [मानसिक] विकृती टाळून [कार्यक्षमता वाढवून] यांच्या सामाजिक संवंध प्रस्थापित करून आपले जीवन सुखासमाधानात [आनंदात घालविणे] . मानसिक स्वास्थ्य या संकल्पनेत मानसिक आरग्याचा समावेश होता . पण मानसिक आरग्य या संकल्पनेत मानसिक स्वास्थ्याचा समावेश होईलच असे नाही . शरीराच्या व मनाच्या काणाच्याही व्यार्थीपासून पूर्णपणे मुक्त असणे म्हणजे मानसिक आरग्य साध्य करणे . मानसिक आरग्य ही संकल्पना संकुचित अर्थात वापरावी लागते . केवळ शारीरिक [मानसिक] व्यार्थीपासून मुक्त असलेली व्यक्ती आपल्या क्षमतांचा उपयोग करून मानसिक समाधान मिळवतेच असे नाही . आरग्य ही संकल्पना वैदकीय दृष्टिकोनातून महत्वाची आहे . त्यामुळे मानसिक आरग्य ही संकल्पना मागे पडली व त्याएवजी मानसिक स्वास्थ्य ही व्यापक संकल्पना पुढे आली आहे .

मानसिक स्वास्थ्याची संकल्पना [Concept of Mental Health]

[इ]डच्या मनोविश्लेषण तंत्रानंतर व अवोध मनाच्या संकल्पनेनंतर मानसिक आरग्याच्या कल्पना पुढे येऊ लागल्या [फार पूर्वीच्या काळात मनरुग्णांना मारणे] माखळीने बांधून ठेवणे इ . प्रकार प्रचलित होता [परंतु मनरुग्णांकडे पाहण्याच्या मानवी दृष्टिकोनाची सुरुवात फिलीप पिनेलच्या 1745 1826] [नसमधील कार्यापासून झाली] . या क्षेत्रात डग्गिं डिक्स 1841 या चू इंग्लंडमधील शिक्षकेचे काम उल्लेखनीय आहे . डग्गिं डिक्सचे कार्य किलफर्ड बिअर्स 1881 या मानशशास्त्रज्ञाने पुढे चालविले . बिअर्स हा स्वत [मनरुग्ण होता] व त्याने त्याला रुग्णालयात मिळालेली अमानुष वागणूक व चांगल्या मदतनिसाच्या माणुसकीने झालेली मुधारणा याचे वर्णन 'A Mind that found itself' या पुस्तकात केले आहे . अशा अनेकांच्या प्रयत्नांतून मानसिक आरग्याच्या चलवळीचा उदय झाला . 1948 साली "दि वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ" या संघटनेची लंडन येथे स्थापना झाली . मुलांचे मानसिक आरग्य [अद्यागिक समाजातील व्यक्तींच्या मानसिक समस्या इत्यादींचे या संघटनेत संशोधन झाले आहे .

मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय?

मानसिक आरेख या शब्दप्रयगाच्या काही मर्यादा जाणवल्यामुळे तशब्दप्रयग मागे पडून मानसिक स्वास्थ्य हा शब्दप्रयग जास्त रुढ झाला . मानसिक आरेखात अनेक उद्दिष्टांचा समावेश होता मनविकृतीच्या वाढीला आला घालणे मानसिक विकृती किंवा समस्यासंबंधी लक्खांना माहिती देणे मानसिक आरेखाची जपासना व वाढ करणे आणि मानसिक आरेखाच्या विचारसरणीचा मनविकिसेमध्ये उपयग करणे ही मानसिक आरेख किंवा स्वास्थ्याची सर्वसामान्य उद्दिष्टे आहेत .

ज्या व्यक्तीचे मानसिक आरेख चांगले आहे अशी व्यक्ती भावनेच्या आहारी जात नाही . म्हणजे अशी व्यक्ती विचारी असते . अशी व्यक्ती वास्तव परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घेते . सतत स्वज्ञात रंगून जाणे तिला अमान्य असते . स्वतच्या ध्येयाची आशाआकांक्षेची तिला जाणीव असल्याने तिच्याकडे आत्मविश्वास असता आशावाद हा अशा व्यक्तींच्या जीवनाचा मूलाधार असता अशा व्यक्ती उत्साहीप्रयत्नावादी व उपशील असतात . अशा व्यक्ती सामाजाभिमुखी म्हणजेच बहिरुमुखी व्यक्तिमत्त्वाच्या असतात . अशा व्यक्ती मुख्याने हुरलून जात नाहीत आणि दुखाने ख्रचलत नाहीत . थड्डक्यात मानसिक स्वास्थ्य म्हणजे सर्व प्रकारचे सामाजिक वैयक्तिक व्यवहार सुरक्षितपणे व सहजपणे पार पाडण्याची मनाची क्षमता होय.

मानसिक स्वास्थ्याविषयीचा आधुनिक दृष्टिकोन

सतराव्या शतकापर्यंत मनस्तुणाकडे वैद्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत अशास्त्रीय होता . पूर्वजन्मीचे पाप म्हणून वेड लागते भूत लागले म्हणून त्यांना साखळदंडासे बांधून ठेवणे असे प्रकार होता असत . पण आज वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आणि मानसशास्त्रातील ज्ञानामुळे नवीन किंवा आधुनिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे . व्यक्तीला वेड लागते . कारण तिच्या मेंदूच्या कार्यात विघाड झालेला असत किंवा मनावर परिणाम झालेला असता त्यांना सहानुभूतीने वागविल्यास ते सुधारू शकतात असा विचारप्रवाह सर्वमान्य झाला आहे . हा दृष्टिकोन निर्माण करण्यात पुढील व्यक्तींचे कार्य उल्लेखनीय आहे . फिलीप पिनेल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मनस्तुणांना साखळदंडातून मुक्त केले . मनस्तुण ही सुद्धा माणसेच आहेत त्यांना माणुसकीची वागणूक दिल्यास महानुभूती दाखविल्यास ते सुधारू शकतात ते त्याने सिद्ध करून दाखविले . विल्यम टूकने कट्टुविक वातावरणात मनस्तुणावर उपचार करण्यास सुरुवात केली . या दृष्टिकोनांना जी अमानुष वागणूक दिली जात होती ती जनतेच्या व सरकारच्या निदर्शनास आणून दिली . त्यामुळे मनस्तुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जिव्हालऱ्याचा व सहानुभूतीचा निर्माण झाला . सिगमंड इंड या शास्त्रज्ञाने अवधीवस्था व मनविकृती यांचा जवळचा संबंध असत हे स्पष्ट केले . मनविकृती निर्माण हण्याच्या पाठीमागे व्यक्तीच्या अवधी मनात दावून ठेवलेल्या प्रेरणा इच्छा आकांक्षा विशेषत मैंगिक वासना कारणीभूत असतात असे मत मांडले आहे .

मानसिक स्वास्थ्याचे निकष

एग्रवाद्या व्यक्तीच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य आहे किंवा नाही हे अल्गेगण्यासाठी काही निकष सांगितले आहेत .

1. वैयक्तिक निकष आपल्या जीवनातील ताणतणावांना धैयनि तड्डे जवाबदारीची जाणीव असणे आत्मविश्वास स्वतंत्रदृढ़ल सार्थ अभिमान सहनशीलता इ. लक्षणे ज्यांच्या ठिकाणी आढळतात त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते .
2. सामाजिक निकष समाजातील संबंध येणाऱ्या व्यक्तींशी मिळतेजुळते घेणे समाजमान्य वर्तन करणे सामाजिक स्वीकृती सामाजिक रुढी स्वितीनियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते .
3. ग्रात्मक निकष ताणतणावात्मक परिस्थितीवर व्यक्ती कशी मात करते समस्यातून कणाऱ्या प्रकारे मार्ग काढते आणि आपले कार्य कार्यक्षम पट्टुतीने चालू ठेवत असेल तर त्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे असे मानले जाते .

मानसिक स्वास्थ्याचे स्वरूप

मानसिक स्वास्थ्य हे समाय ज्ञानाचे प्रतीक मानले जाते . समस्यांवर मात करून व्यक्ती जेव्हा सुखासमाधानाने जगण्यास समर्थ बनते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक स्वास्थ्य असलेली आहे असे म्हणतात . म्हणजेच मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य व्यक्तींमध्ये पुढील घटक आढळून येतात

1. **स्वतंत्रडे बघण्याचा दृष्टिकोऱ्या** व्यक्तीने आपण जसे आहत्ते तसे गुणदण्डीसह स्वतंत्रा स्वीकारले पाहिजे . स्वतंत्राचा गुणदण्डीची आणि उणिवांची यश्च माहिती व्यक्तीला असली पाहीजे . वस्तुनिष्ठपणे गुणदण्डीचा स्वीकार केल्याने समाय ज्ञान साधणे सध्ये जाते .
2. **सभावितालच्या परिस्थितीकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोऱ्या** ज्ञानसिकदृष्ट्या स्वास्थ्य लाभलेली स्वतंत्रवितालच्या परिस्थितीवद्दृढ़ल आणि स्वतंत्रवितालच्या व्यक्तींवद्दृढ़ल वस्तुनिष्ठ दृष्टिकोऱ्या ठेवते . म्हणजेच परिस्थितीच्या व भवितालच्या व्यक्तीच्या संदर्भात आपण जसे आहत्ते तसे वाटणे व तसे इतरांनाही वाटणे हे मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्तींचे लक्षण हाऱ्या.
3. **कर्तव्यदक्षता व कार्यकुशलता** मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य असलेली व्यक्ती जशी परिस्थिती आहे . तशी स्वीकारून ती कार्यक्षमतापूर्वक समाय ज्ञान साधण्याचा प्रयत्न करते . अपयश आले असता ती हतवल हत्ता नाही आणि इतरांच्या मदतीची वाट न पाहता स्वतंत्रिष्य घेऊन परिस्थितीवर मात करते .
4. **व्यक्तिमत्त्व संतुलन** मानसिक स्वास्थ्य असलेल्या व्यक्तींच्या वावतीत व्यक्तिमत्त्वाच्या विविध घटकांचे यश्च संतुलन झालेले असते . त्यांच्या व्यक्तिगत क्रिटुंबिक किंवा सामाजिक जीवनात तणाव निर्माण झाल्यास अशा तणावांना यश्च प्रकारे सामर्जिजाऊ शकते आणि त्याचवर काही वेळा ते तणावही ती सहन करू शकते .
5. **आशाआकांक्षा व ध्येय** मानसिक स्वास्थ्य लाभलेल्या व्यक्तीला स्वतंत्राचा आशाआकांक्षा आणि ध्येये यावद्दृष्ट कल्पना असते . ती व्यक्ती आत्मविश्वासपूर्वक वागते . तिच्या दृष्टिकोऱ्या तर्कनिष्ठ व बुद्धिप्रामाण्यावर आधारलेला असल्यामुळे ती भ्रमक कल्पना करीत नाही .
6. **पुरेसे स्वावलंबित्व** मानसिक स्वास्थ्य असलेल्या व्यक्ती स्वतंत्र वृत्तीच्या असतात . त्याच्यामार्फत स्वतंत्राचा व्यक्तीमत्त्वाला यश्च ती दिशा देण्याची शक्ती असते .

- 7 . आलाविष्कार □वर्थ मानसिक आरग्याच्या व्यक्तींना शारीरिक वाढीवर खेळ मानसिक परिपक्वताही प्राप्त झालेली असते □अशा व्यक्तींमध्ये जे सुप्त गुण आहेत त्याचा यग्य विकास व्हावा आणि स्वतंच्या कर्तृत्वाबद्दल समाधान लाभावे अशी वृत्ती असते .

मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे घटक

- 1 . आनुवंशिक घटक □मनविकृतीचे प्रमुख दायप्रकार आहेत . यापैकी मानसनसविकृती ही परिस्थितीशी विषमयज्ञान झाल्याने निर्माण हाते □प्रंतु वग्याच वेळा असेही दिसून येते कि □मुलांमध्ये त्यांच्या आईवडिलांकडून किंवा त्यांच्या मागच्या पिठीमधून जे गुण संभित हाते □असतात त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर दिसत □ मानसिक दर्दील्य □ मज्जाविकृती इत्यादी विकृती आनुवंशिकतेने संभित झालेल्या असतात .
- 2 . शारीरिक घटक □'Sound mind in sound body' या उक्तीनुसार ज्याची शरीर प्रकृती उत्तम असते त्याचे मानसिक आरग्याची चांगले राहते . न्यूनगंड □मानसिक संघर्ष व विषमयज्ञान ही मानसिक स्वास्थ्य विघडण्याची प्रथम पायरी असते .
- 3 . परिस्थितीजन्य घटक □अनुवंश किंवा शारीरिक घटकांपेक्षा व्यक्तीला कुटुंब □माज यामध्ये जे वातावरण मिळते ते मानसिक स्वास्थ्य चांगले मिळवण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य विघडविण्यासाठी जास्त जबाबदार असते . कटूंविकृत्यावसायिक आणि सामाजिक विषमयज्ञान हेच मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रभावशाली घटक आहेत .

मानसिक स्वास्थ्याचे घटक □Aspects of Mental Health □

मानसिक स्वास्थ्य हे समायज्ञानाचे प्रतीक मानले जाते . समस्यावर मात करत व्यक्ती जेव्हा सुखासमाधानाने जगण्यास समर्थ बनते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक स्वास्थ्य असलेली आहे असे म्हणतात . मानसिक स्वास्थ्याचे काही प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत □

अ □ मानसिक स्वास्थ्याचा प्रसार □Prevalence of Mental Health □

सामान्य वर्तनाच्या विरळी स्वरूपाचे वर्तन म्हणजे 'अपसामान्य वर्तन' हात्या . अशा समस्याप्रधान वर्तन करणाऱ्या किंवा मानसिक स्वास्थ्य नसलेल्या व्यक्तींचा 'मनवृत्त' किंवा 'मनविकृत' व्यक्ती असे म्हणतात . मानसिक स्वास्थ्य नसलेल्या व्यक्ती सामाजिक अपेक्षांचे उल्लंघन करतात . अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टकळ वग्याच वेळा प्रतिकूल स्वरूपाचा असते □प्रंतु ते चुकीचे आहे . याचे कारण शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक विकृती हाही आजारच आहे . म्हणून मानसिक समस्याविषयीची माहिती लक्षितपूर्यत पढाविविणे गरजेचे आहे . निकष व चांगल्या समाजजीवनासाठी मानसिक स्वास्थ्य मुंधारले पाहिजे .

आजचा मानव वग्याचा शारीरिक व्यार्थीपासून मुक्त झाला आहे . ज्ञेगदेवी असे भयानक साथीचे रग आटक्यात आले आहेत . तथापि □माणसाच्या मनाचे रग मात्र वाढले आहेत . अनेक प्रकारच्या कटूंविकृत्यावसायिक □ अर्थिक धार्मिक आणि सामाजिक चिंतने मनुष्य त्रस्त आहे . भवामालच्या परिस्थितीतील अनिश्चिततेमुळे मानवी जीवनात असाधान दुङ्गा पसरले आहे . भवामालच्या परिस्थितीत कसे समायज्ञ करावे हा फार मर्यादित विकट प्रश्न त्याच्यासमग्र

आहे . यासाठी मानसिक अस्वास्थ्य म्हणजे काय [] याची माहिती देऊन मानसिक स्वास्थ्याची लक्षणे समजावून सांगणे गरजेचे आहे . मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे जर लक्खांच्या नजरेस आणून दिली तर मानसिक आरण्याची स्पष्ट कल्पना येऊन त्यावर सुधारणात्मक उपाय यज्ज्ञाणे शक्य हज्जार आहे .

ब [] मानसिक आजाराचा प्रतिबंध [] Prevention of Mental Illness []

सामान्य व्यक्तींचे वर्तन समाजाच्या प्रगतीला पश्चक असते . तिचे सामाजिक समायज्ज्ञान झालेले असल्याने तिचे वर्तन मूल्यांशी व उद्दिष्टांशी सुसंगत असते . सामान्य व्यक्तीच्या मनात समाजावद्दल प्रेमाची [] आदराची व सहकार्याची भावना असते . समाजाच्या प्रगतीस ती व्यक्ती हातभार लावण्याचा प्रयत्न करते [] प्रंतु अपसामान्य किंवा मानसिक विकृती असलेल्या व्यक्तीच्या मनात समाजावद्दल उदासीनता आढळते . अशी व्यक्ती समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे आणते . यासाठीच मानसिक विकृतीला प्रतिबंध घातला पाहिजे .

मानसिक आजाराला प्रतिबंध घालावयाचा असेल तर पुढील महत्त्वपूर्ण गज्जी लक्षात घेणे आवश्यक आहे

- 1 . सभावितालची परिस्थिती बदलणे [] सामान्यत [] परिस्थितीतील ज [] कर्मी जास्तपणा असत [] याला यश्च तद्देष्टी तड्डे अपेक्षित असते [] यालाच समायज्ज्ञान असे म्हणतात . म्हणजेच सामान्यत [] व्यक्तीने परिस्थितीवर मात करणे अपेक्षित असते .
- 2 . सामाजिक नियमापासून विचलन [] प्रत्येक समाजाचे काही नियम ठरलेले असतात . समाजाने मान्य केलेल्या चालीरितीपासून अधिकाअधिक दूर किंवा अधिकाधिक भिप्पणे वागल्याने मानसिक ताण निर्माण हज्जन मानसिक विकृती निर्माण हत्ती .
- 3 . वर्तनशैली बदलणे [] मानसिक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सभावितालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते शक्य नसेल तर स्वतंत्रा बदलले पाहिजे .
- 4 . व्यक्तिगत तणाव [] मानवी जीवनात तणावरहित अवस्था असणे शक्य नाही . थड्ड्याफार प्रमाणात ताण हा असणारच [] प्रंतु सतत तीव्र स्वरूपाच्या ताणतणावाची मालिका शरीराला व मनाला थकविणारी असते . सततच्या ताणामुळे शारीरिक [] मानसिक व भावनिक व्यार्थी विकृती निर्माण हत्तीत .
- 5 . व्यक्तिगत परिपक्वता [] सामान्यत [] व्यक्तीचे वय जसे वाढेल त्या वयानुसूप व सामाजिक प्रामाण्यांना धरून व्यक्तीने वर्तन केल्यास मानसिक आजारांचा प्रतिबंध हत्ता [] .
- 6 . समस्या परिहार कश्चल्ये आलसात करा [] विविध घटनांची मालिका म्हणजेच जीवन हय्या . या घटना कधी चांगल्या असू शकतील तर कधी वाईट असू शकतील , संकीर्ण किंवा गुंतागुंतीच्या घटनामुळे गांगरून न जाता त्यातून यश्च तप्तार्ग शधार्याचा प्रयत्न केल्यास मानसिक आजारांना दूर ठेवता येते .

थड्डक्र्यात [] घरीलप्रमाणे आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये परिस्थितीनुसार यश्च परिवर्तन घडवून आणून यशस्वी समायज्ज्ञान केल्यास निश्चितपणे मानसिक आजाराला प्रतिबंध करता येता []

क [] मानसिक आजारावर उपचार [] Treatment of Mental Illness []

ज्याप्रमाणे शारीरिक आजारावर उपाययज्ञाना केली जाते त्याप्रमाणे मानसिक आजार वरे करण्यासाठी अनेक उपचार पद्धती व तंत्रे आज उपलब्ध आहेत .

शरीराप्रमाणे मनदेखील आजारी पडू शकते आणि अष्ट्रोपचार व मानसपचार करून मानसिक आजारपण नाहीसे करता येते .

मानसिक आजारावरील प्रमुख उपचार पद्धती पुढीलप्रमाणे □

1 . मर्मदृष्टिमूलक उपचार पद्धती **Insight Therapy**□□आपल्या मनाच्या अवधी स्तरावर काणाऱ्या प्रेरणा दडलेल्या आहेत□ आपण नेमके कसे आहात□ आपण आपल्याला अल्गीवले आहे काय□या प्रश्नांचा वेद घेण्याचा प्रयत्न केल्यास मानवाच्या समस्यात्मक वर्तनाची माहिती मिळू शकते . त्यावर उपचार करता येतात . मर्मदृष्टिमूलक उपचार पद्धती अनेक असून त्यापैकी मनविश्लेषण व आंतर्गात्मक विश्लेषण या महत्त्वाच्या पद्धती आहेत .

मनविश्लेषण **Psychoanalysis**□उपचार पद्धतीचा जनक डॉ . फ्रॅइंड आहे . या उपचार पद्धतीमध्ये संमोहन, मुक्त साहचर्यकुली व स्वप्नमीमांसा यांसारख्या मार्गाचा अवलंब केला जात□.

मानवी वर्तनाच्या मागे अनेक प्रेरणा कार्यरत असतात . मानवाच्या वर्तन समस्यांची कारणे अवधीवस्थेमध्ये असतात . वर्षानुवर्षे काही भावभावना व इच्छा या दावून टाकलेल्या असतात . अशा दावून टाकलेल्या कडूनील्या भाव भावनांना वाट करून देणे हे मनविश्लेषण उपचार पद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट हाय.

आंतर्गात्मक विश्लेषण उपचार पद्धतीनुसार बायोच व्यक्तींमध्ये स्वतंक्रिप्ती कमीपणाची भावना असते गालाच न्यूनगंड असे म्हणतात . थॉमस हॅरिस □1982□या मनविश्लेषकाने अशाच काही न्यूनगंडाचा उल्लेख करून हे न्यूनगंड कमी केल्याने मानसिक आजार वरे हातीत हे दाग्ववून दिले आहे .

2 . बाधीत्मक उपचार पद्धती **Cognitive Therapy**□□या उपचार पद्धतीला तर्कसंगत भावनिक उपचार पद्धती असेही म्हणतात . या उपचार पद्धतीनुसार अल्बर्ट एलिंस □1977□याने असे सांगितले आहे की अताकिंक श्रद्धांमुळे चिंता ताणतणाव तसेच वैफल्य निर्माण हाय. त्यामुळे व्यक्तीव्यक्तींमधील संवंधावर विपरीत परिणाम हात□. म्हणजेच श्रद्धा समजूतीमध्ये धनात्मक बदल घडवून आणून मानसिक आजार वरे करता येतात .

3 . वर्तन उपचार पद्धती **Behaviour Therapy**□□नक्का असलेले वर्तनप्रकार टाळणे व हवे असलेले वर्तनप्रकार अंगीकारणे यासाठी मानवी जीवनातील अध्ययन पद्धतीचा विविध तत्त्वांचा पद्धतशीर उपयग करणे हा या 'वर्तन उपचार पद्धतीचा' गाभा हाय. यामध्ये पद्धतशीर अवेदनशीलता म्हणजेच भयगंड काढून टाकणे प्रगत अभिसंधान व्यापारक अभिसंधान आग्रही हाय व सर्व नियंत्रण या तत्त्वांचा व अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जात□.

4 . समूह उपचार पद्धती **Group Therapy**□□या पद्धतीचा उपयग एकापेक्षा अधिक व्यक्तींसाठी किंवा समूहासाठी केला जात□. पर्ती पलीमध्ये वेवनाव सभवासालच्या व्यक्तींशी संबंध ठेवण्यात ज्यांना अडचणी येतात अशा व्यक्ती अकागण चिंता करणाया व्यक्ती भयगंडाने ग्रासलेल्या व्यक्ती यांच्यासाठी मानसपचार तज्जांनी समूह उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले आहे समुह उपचार पद्धतीमध्ये संपर्क समूह व कुटुंब उपचार पद्धतीचा वापर केला जात□.

शिक्षक व विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी उपाय

शिक्षक □

- 1 . स्वतळा अल्पव्ले पाहिजे .
- 2 . आपण जसे आहत तसे स्वीकारावयाची व्यक्तीची तयारी असली पाहिजे .
- 3 . वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे .
- 4 . जीवनातील विविध प्रसंगी तडजडकेली पाहिजे .
- 5 . मानसिक स्वास्थ्य यांची जपणूक करून त्यात सुधारणा घडवून आणणे .
- 6 . मानसिक दुर्लवता आजार विकृती या सर्व गष्टी हाणीर नाहीत याची काळजी घेणे .
- 7 . व्यवसायाविषयी अभिमान व अभिसूची असणे .
- 8 . व्यवसायात असे तप्पिंत इनामदारीने आवडीने काम करणे .
- 9 . काम विश्रांती व मनरुक्षन यांच्यामध्ये समतळ राखणे .
- 10 . व्यवसाय लक्ष्य अथवा अंजी न वाहणे .
- 11 . शिक्षकांकडून नीतीनियमांच्या पालनाची अवास्तव अपेक्षा समाजाने करू नये .
- 12 . शिक्षणसंस्थेत लक्ष्याही वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा .
- 13 . शिक्षकावर अधिक कामाचा वजा पडणार नाही याची दक्षता घ्यावी .
- 14 . कटुंविक चिंता कमी करण्यासाठी शिक्षकाचे आर्थिक उत्थापन घाढवून घ्यावे .
- 15 . कणिक्याही वस्तू व्यक्ती बैटना यातील चांगली वाजूच पाहण्याची सवय लावून घ्यावी .

विद्यार्थी □

- 1 . विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासाला प्रक वातावरण निर्माण करणे .
- 2 . विद्यार्थ्याचा भावनिक विकास समतळ पणे केला गेला पाहिजे .
- 3 . मुलांच्या मनावर शारीरिक ठेवण बुद्धीमत्ता या नैसर्गिक बाबी विंविणे .
- 4 . विद्यार्थ्याना धेय ठरविण्यास मार्गदर्शन करावे .
- 5 . विद्यार्थ्याच्या अवाक्याबोरील ज्या गष्टी आहेत त्याविषयी शिक्षकांनी आग्रही राहू नये .
- 6 . विद्यार्थ्याना कणिक्याही सुग्राच्या किंवा दुखाच्या प्रसंगाला तड्ड घ्यावे लागणार आहे याची जाणीव करून दिली पाहिजे .
- 7 . शिक्षकांनी स्वतंडल विद्यार्थ्यामध्ये विश्वास व प्रेम निर्माण केले पाहिजे .
- 8 . विद्यार्थ्याना सतत मानसिक ताणतणावाखाली रहावे लागेल असे वातावरण निर्माण करू नये .
- 9 . विद्यार्थ्याच्या भावनाविष्काराला सतत संधी मिळाली पाहीजे .
- 10 . मुलांच्या शरीरिक भावनिक व सामाजिक स्वरूपाच्या गरजा असतात त्या भागविणे हे कुटुंबाचे किंवा पालकांचे कर्तव्य आहे .
- 11 . विद्यार्थ्याच्या सामाजिकरणावर भर देणे .

- 12 . विद्यार्थ्यांची वास्तव कुवत लक्षात घ्यावी .
- 13 . पालकांच्या वर्तनात विसंगती असता कामा नये .
- 14 . अभ्यासपूरक कार्यांज्ञ राबविणे .
- 15 . विद्यार्थ्यांना अतिकठगशिक्षा करू नये .
- 16 . विद्यार्थ्यांना सर्वांसाठी सवलती देताना पक्षपाती निर्णय घेऊ नये .
- 17 . विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये अत्यंत स्वेहपूर्ण वातावरण असावे .
- 18 . शाळेत समष्टिशक्त नेमावा .

संदर्भ □

- 1 . डॉ . ह . ना . जगतान शैक्षणिक व प्रायगिक मानसशास्त्र 2009 मित्य नूतन प्रकाशन पुणे 30 .
- 2 . प्रा . प्र . ल . नानकर डॉ . संगिता शिरडे मुवळ शैक्षणिक व प्रायगिक मानसशास्त्र 2009 मित्यनूतन प्रकाशन पुणे 30 .
- 3 . र . वि . पंडित शैक्षणिक मानसशास्त्र 2007 पिंपळापुरे अँण्ड कंपनी पब्लिशर्स जागपूर .
- 4 . डॉ . शारदा शेवतकर्व बडवे विकासाचे व अध्ययनाचे मानसशास्त्र 2004 विद्या प्रकाशन जागपूर .
- 5 . वा . ना . दांडेकर शैक्षणिक व प्रायगिक मानसशास्त्र 2000 श्रीविद्या प्रकाशन पुणे 30 .
- 6 . के . वि . कुलकर्णी शैक्षणिक मानसशास्त्र 2007 श्रीविद्या प्रकाशन पुणे 30 .
- 7 . डॉ . न . रा . पारसनीस प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र 1992 नूतन प्रकाशन पुणे 30 .

SRJIS